

NSE & BSE / 2020-21 / 27

June 25, 2020

The Manager, Corporate Services, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051 The Manager, Corporate Services, BSE Limited 14th Floor, P J Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Ref: Symbol: PERSISTENT Ref: Scrip Code: 533179

Dear Sirs,

Sub.: Submission of the Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of

Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and all other applicable regulations, if any, we enclose the copies of the following newspaper advertisements published on June 24, 2020 for giving Public Notice to the Shareholders for intimating that the 30th Annual General Meeting of the Company will be held on Friday, July 24, 2020 at 1600 Hrs (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means:

Particulars	Newspaper	Language	Editions	
Notice of Annual General Meeting to be held	Financial Express	English	All	
through Video Conferencing / Other Audio	Loksatta	Marathi	Pune	
Visual Means				

We request you to take the same on your records.

Please acknowledge the receipt.

Thanking you,

Yours sincerely, For **Persistent Systems Limited**

Amit Atre

Company Secretary

Amit Atre

ICSI Membership No.: ACS 20507

Encl.: As above

FINANCIAL EXPRESS

Icra downgrades Yes Bank's upper tier II bonds to default grade

FE BUREAU Mumbai, June 23

RATING AGENCY ICRA on Tuesday downgraded Yes Bank's ₹1,344-crore upper tier II bond programme to 'D', or default grade, from BB+, a day after the bank said it had been barred from making coupon payments on these bonds, due on June 29. The Reserve Bank of India (RBI) has held that Yes Bank should not make the scheduled repayment as it is currently in breach of the 9% capital to risk assets ratio

(CRAR) requirement. The rating downgrade on Yes Bank Basel II upper tier II bonds factors in the specific features of the instrument wherein the debt servicing is linked to the bank meeting the regulatory norms on capitalisation. In case the bank reports a loss, the coupon or redemption can be paid with the prior approval of the RBI, provided that on such payment, the CRAR remains above 9%. Icra said that while the bank has adequate liquidity for coupon payment, as per Basel guidelines, coupon is not payable if the CRAR is below the regulatory requirement. "As a result, the timely servicing of the upcoming coupon, which is nature cumulative in remains constrained and the same is likely to be paid only when the bank achieves a CRAR of 9.0%," the rating agency said.

Further, the ratings take into account the reported net loss of ₹16,418 crore in FY20 and the CRAR of 8.5% as on March 31, 2020, despite the sizeable capital infusion by new shareholders and the write-down of the additional tier I (AT-I) bonds in Q4FY20. To restore the capital position, the board and shareholders have approved an equity capital raise of ₹15,000 crore and Yes Bank is currently in advanced stages of raising the said capital.

"The proposed capital raise is in line with Icra's earlier estimates of ₹9,000-13,000 crore to maintain the capital ratios above the regulatory levels (including capital conservation buffer (CCB) of 2.5%). However, this is unlikely to be concluded before the upcoming coupon due date on the upper tier II bonds," Icra said.

The ratings also continue to factor in the likelihood of high credit costs owing to the weak operating environment coupled with the high overdue advances (SMA) that stood at around 7% of the standard advances as on March 31, 2020.

EITA INDIA LIMITED [FORMERLY: E.I.T.A India Limited]

CIN: L51109WB1983PLC035969 Regd. Office: 20-B, Abdul Hamid Street, 4th Floor,

Kolkata-700 069, Phone: 033-22483203 E-mail: eita.cal@eitain.com, Website: www.eitain.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday 29th June, 2020, inter alia to consider and take on record the Audited Financial Results of the Company for the year ended 31st March, 2020.

> By Order of the Board For EITA India Limited

Arvind Kumar Lohia Managing Director

Date: 22.06.2020 Place: Kolkata

The Notice is also available on the Company's website at www.eitain.com and on the Stock Exchange website at www.cse-india.com.

IM+ CAPITALS LIMITED

CIN: L74140DL1991PLC340407 Registered Office: 817, Antriksh Bhawan, K.G Marg, New Delhi-110001. Email: imcapitalslimited@gmail.com Website: www.imcapitals.com NOTICE

Pursuant to Clause 29 of SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 29th June 2020, interalia, to consider and approve Audited Financial Statements (Standalone & Consolidated) for the year ended 31st March 2020 & to take on record the Financial results for the fourth quarter/year ended 31st March 2020 at the Registered office of the Company. Further pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and Company's "Code of Conduct to Regulate, Monitor and Report, Trading by Insiders*, the trading window for the dealing in securities of the Company shall remain closed till 48 hours of the declaration/ publication of results

For IM+ Capitals Limited Shikha Mehra Chawla Date: 23.06.2020 Company Secretary Place: New Delhi

Markets join global rally, close at 4-month highs

FE BUREAU Mumbai, June 23

INDIAN MARKETS JOINED the global rally on Tuesday, as markets across the world rallied upon clarification by the United States President Donald Trump that the trade deal between US-China remained intact. The benchmark Sensex rose by 519.11 points, or 1.49%, to close at 35,430.43 whereas, the 50-share index Nifty rose by 159.8 points, or 1.55%, to close at 10,471. The benchmarks rose for the fourth straight session and ended the day close to their four-month highs.

The risk-on sentiment had taken a knock earlier in the Asian trading session after the White House trade adviser Peter Navarro announced that the trade deal between the United States and China was 'over'. The turning point according to Navarro was when the US came to know about the novel Coronavirus only after the Chinese delegation left the US after signing the January 15



trade deal. US President Donald Trump clarified on Twitter that the US-China trade deal was 'fully intact.' Globally, stocks rebounded after the president's clarification closing their day making gains.

Stock markets in China, South Korea, and Taiwan, closed higher by 0.18% to 0.34%. Hang Seng index, Hong Kong's benchmark was up by 1.6%. Additionally, European stock markets were also trading higher with benchmark indices in the United Kingdom, France, and Germany, trading higher by 1.08% to 2.07%. The Dow Jones mini futures were up by 203 points, at the time of

pre-empting overnight rally in the United States extending Monday's gains where investors turned bullish on equities amid rising crude oil prices. Brent crude was trading at \$43.67 per barrel up by more than 1% since its previous close.

Foreign portfolio investors (FPIs) have bought Indian stocks worth \$2.7 billion in total till June 19. On Tuesday, FPIs bought stocks worth \$22.34 million, provisional data shows whereas, domestic institutional investors sold stocks worth \$60.11 million. According to a report by ICICI Securities, stable or appreciating emerging markets (EMs) currency and near zero rates in developed markets (DMs) augurs well for EM flows.

"'Liquidity measures' and 'record low rates' by central banks, positive signals on growth post re-opening from Covid-19 lockdown, as well as stability of commodity prices are leading to rising risk appetite," said the brokerage in its report.

RIL overtakes Tata Group in market capitalisation

YOOSEF KP Mumbai, June 23

THE MARKET CAPITALISA-TION of Reliance Industries (RIL), at ₹11.26 lakh crore, has crossed that of the Tata Group and that of the HDFC Group's four listed companies. Shares of RIL have nearly doubled since March 24, while the prices of HDFC Bank and Tata Consultancy Services (TCS) have risen by 35.1% and 22.4%, respectively. The market cap of 28 listed Tata Group companies on Tuesday was ₹10.73 lakh crore while that of the HDFC Group's four listed companies was

₹10.51 lakh crore. By diluting 24.7% stake in its digital services unit - Jio Platforms, coupled with a rights issue of ₹53,124.20 crore, RIL has raised ₹1.69 lakh crore in less than two months. "Our net-debt was ₹161,035 crore, as on 31st March 2020. With these investments, RIL has become net debtfree," company said in an exchange release on Friday. According to global research firm Bernstein, digital engagement for customers has been accelerating post lockdown. Certain categories within e-com merce like grocery (>20% mix) to see material structural effect.



Indian Bank's Q4 loss widens to ₹218 crore on higher provisioning

FE BUREAU

PUBLIC sector lender Indian loss of ₹217.73 crore for the crore in the corresponding quarter of the previous financial year, widening the loss due to the

India Mutual Fund

Credit Risk Fund with effect from June 19, 2020.

("KIM") OF PGIM INDIA CREDIT RISK FUND ("SCHEME")

increased provisioning for bad loans and other contingencies. Sequentially, the bank had reported a net profit of ₹247.16 in third the quarter of FY20. The total income of the bank in Q4 stood at ₹6334.36 crore as compared to ₹5537.46 crore, regis-

Indian Bank, in a statement, said that the provisions and contingencies for Q4 FY20 were

On the asset quality front, the bank's gross NPA was at 6.87% declining y-o-y by 24 bps (7.11%) and sequentially by 33% (7.20%). Similarly, the net stood at 3.13% with a reduction of 62 bps y-o-y (3.75%). Sequentially it came down by 37 bps (3.50%). The

Indian Bank MD & CEO respectively.

13.21%) as against regulatory requirement of 10.875%. The bank said moratorium was granted to eligible borrowers in respect of EMIs and recovery of interest was

ratio as per Basel III guidelines

was at 14.12% (FY19:

deferred.

New Friends Colony, New Delhi - 110025 NOTICE NOTICE is hereby given that pursuant

to clause 29 of the SEBI (LODR) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 30th day of June, 2020 at the Registered Office of the Company, inter-alia, to approve and take on record the audited financial results for the quarter and

By order of the Board For National General Industries Ltd.

Persistent Systems Limited

CIN: L72300PN1990PLC056696 Regd. Office: Bhageerath, 402 Senapati Bapat Road, Pune 411 01 Ph. No.: +91 (20) 6703 0000; Fax: +91 (20) 6703 0008

E-mail: investors@persistent.com; Website: www.persistent.com NOTICE OF THE 30TH ANNUAL GENERAL MEETING TO BE

HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, July 24, 2020 at 1600 Hrs. (India Time) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 (collectively referred to as 'MCA circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") permitted the holding of AGM through VC or OAVM, without physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA and SEBI Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

Attend AGM through VC / OAVM :

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. Member will be provided with a facility to attend the AGM through VC/OVAM through the NSDL e-Voting system. Members may access the same at https://www.evoting.nsdl.com under shareholders/members login by using the remote e-Voting credentials. The link for VC will be available in shareholder/members login where the EVEN of the Company will be displayed. Further details and instructions to attend, vote and view the proceedings of the AGM to be held through VC/OAVM will be provided in the AGM Notice. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Electronic Dissemination of Notice and Annual Report:

- a. The AGM Notice along with the Annual Report for FY 2019-20 is being sent only by electronic mode to those Members whose e - mail IDs are registered with the Company/Depository Participants in compliance with the MCA and SEBI Circulars.
- Members holding shares in dematerialized mode, are requested to register their e-mail IDs and mobile numbers with their relevant depositories through their depository participants.
- Members holding shares in physical form, are requested to furnish their e-mail IDs and mobile numbers to the Link In time India Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company at pune@linkintime.co.in.
- The AGM Notice and Annual Report 2019-20 will also be available on the Company's website at www.persistent.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com.

E-Voting:

The Members will have an opportunity to cast their vote electronically on the business set out in the AGM Notice through remote e-Voting / e-Voting during AGM. If your e-mail ID is already registered with the Company / Depositories, log in details for e-voting are being sent on your registered e-mail ID. In case, you have not registered your e-mail ID with the Company / Depositories, the detailed procedure of voting by Members holding shares in dematerialized form, physical mode and Members who have not registered their e-mail ID will be provided in the AGM Notice.

Dividend:

The Members may please note that the Board has not recommended any Final Dividend for the FY 2019 - 20.

The AGM Notice along with the Annual Report 2019 - 20 will be sent to the Members on their registered e-mail IDs in compliance with the applicable MCA and SEBI Circulars.

Date : June 23, 2020 Place : Pune

For Persistent Systems Limited Company Secretary ICSI Membership No.: ACS 20507



TATA ELXSI

CIN: L85110KA1989PLC009968 Regd. Off: ITPB Road, Whitefield, Bengaluru-560 048. Tel: 91 80 2297 9123, Email: investors@tataelxsi.com Website: www.tataelxsi.com

Notice of AGM, Book Closure and e-voting

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting of Tata Elxsi Limited will be held on Tuesday, July 21, 2020 through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) at 12.30 PM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) April 8, 2020 and April 13, 2020, to transact the business as set out in the Notice to the AGM. The deemed venue for the

The Board of Directors of the Company at their Meeting held on April 20, 2020 have recommended a dividend of 165% (i.e., ₹16.50 per equity share of ₹10/- each) for the year ended March 31, 2020. Further thereto, the Register of Shareholders and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, July 15, 2020 to Tuesday July 21, 2020 (both days inclusive), in respect of the 31st Annual General Meeting of the Company

In view of the COVID-19 pandemic and resultant difficulties involved in dispatch of physical copies of the Annual Report the MCA, vide its Circular dated May 5, 2020 has dispensed with the requirement of dispatch of physical copies of the Annual Report. Accordingly, the Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories. Members may note that the Notice and Annual Report 2019-20 will also be available on the Company's website www.tataelxsi.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at

Manner of Updating e-mail addresses of Members

- Members who hold shares held in physical mode and have not updated / registered their e-mail ID may update the same with the Company's Registrar TSR Darashaw Consultants Private Limited by writing to csg-unit@tsrdarashaw.com or to the Company at investors@tataelxsi.com along with the name, postal address, Folio Number, telephone / mobile numbers and a self-attested copy of the Permanent Account Number (PAN).
- Members who hold their shares in dematerialised form and have not updated/registered their e-mail ID, may get in touch with their Depository Participant to update / register their e-mail IDs

Manner of Casting vote through e-voting

The Members are provided with a facility to cast their vote electronically on all resolutions set forth in the Notice to dematerialized form as on the cut-off date, July 14, 2020 may cast their vote electronically. The remote e-voting module who acquires shares of the Company and becomes the member of the Company after the dispatch of the notice and

In order to facilitate electronic credit of dividend, shareholders are requested to register their complete bank details with Name and Branch of the Bank, Bank Account number and type, 9-digit MICR Code Number and IFSC Code along with a scanned copy of the cancelled cheque bearing the name of the first shareholder with the Company's Registrar at csg-unit@tsrdarashaw.com for shares held in physical form and with the respective depository participant for shares held in dematerialised form.

In the event that the Company is unable to electronically credit the dividend due to non-availability of bank details, the dividend warrant shall be physically dispatched to the registered address of such shareholders, once normalcy

Deduction of Tax at Source for Dividend

It may be noted that pursuant to Finance Act, 2020, dividend income for resident shareholders in excess of ₹5,000 for the financial year will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is

Shareholders are requested to note that in case their PAN is not registered with the Company / RTA / DP, the tax will be deducted at a higher rate of 20%.


A Resident individual shareholder with PAN and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source, by email to csg-exemptforms@tsrdarashaw.com by 06.00 PM (IST), July 05, 2020.

Non-resident shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence. subject to providing necessary documents i.e. No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other document which may be required to avail the tax treaty benefits by sending an e-mail to nriexemptforms@tataelxsi.com. The aforesaid declarations and documents need to be submitted by the shareholders by 06.00 PM (IST), July 05, 2020.

for TATA ELXSI LIMITED

Pune

G. VAIDYANATHAN, Company Secretary



Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars dated May 5, 2020 read with circulars dated 31st AGM will be the registered office of the Company.

convened on July 21, 2020.

www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.

31st AGM using the e-voting system provided by NSDL. The remote e-voting period commences on July 17, 2020 (9:00 AM) and ends on July 21, 2020 (5:00 PM). During the period, shareholders holding shares either physical or in shall be disabled by NSDL for voting thereafter. The instructions on remote e-voting are detailed in the Notes to the Notice convening the AGM, which is also available at www.evoting.nsdl.com. The facility for e-voting, shall also be made available during the AGM and Members attending the AGM through VC / OAVM, who have not already cast their vote by remote e-voting, may exercise their right to vote during the AGM through the NSDL portal. Any person holding shares as on the cut-off date, July 14, 2020, may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in

Manner of Registering Mandate for Electronic Credit of Dividend

Place : Bengaluru

Dated : June 24, 2020

required to deduct tax at source from dividend paid to such shareholders at the prescribed rates.

improved by 733 bps to by 14% over Q4 FY19, while at ₹1,921 crore as compared to ₹1,435 crore in Q4 FY 19. 73.05% from 65.72%. net interest margin (NIM) was at 2.96%. Capital adequacy

For PGIM India Asset Management Private Limited

(Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Chennai, June 23

CHENNAI-HEADQUARTERED Bank on Tuesday reported a net fourth quarter of FY20, compared to a net loss of ₹189.77

Place: Mumbai

Date: June 23, 2020

tering a growth of 14.39%.

provision coverage ratio

Padmaja Chunduru said that the asset quality metrics registered good improvement with gross NPA at 6.87% and net NPA at 3.13%, a reduction of 24 bps and 62 bps,

Net interest income for O4 was at ₹2,003 crore, increasing

NATIONAL GENERAL INDUSTRIES LTD. 3rd Floor, Surya Plaza, K-185/1, Sarai Julena PGIM India Asset Management Private Limited

Sd/-

Authorized Signatory

year ended on 31 st March, 2020.

Place: New Delhi Vandana Gupta Date: 23.06.2020 Company Secretary

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

> * Edelweiss
> Ideas create, values protect MUTUAL

(Erstwhile DHFL Pramerica Asset Managers Private Limited)

2rd Floor, Nirlon House, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400 030.

CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446

Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100

NOTICE-CUM-ADDENDUM (No. 11 of 2020-21)

NOTICE CUM ADDENDUM TO SCHEME INFORMATION DOCUMENT ("SID") AND KEY INFORMATION MEMORANDUM

Change in Fund Manager

Notice is hereby given that, Mr. Kumaresh Ramakrishnan has been designated as the sole Fund Manager of PGIM India

This Notice-cum-Addendum forms an integral part of SID and KIM of the Scheme, as amended from time to time. All the

other provisions of SID and KIM of the Scheme except as specifically modified herein above remain unchanged.

Website: www.pgimindiamf.com

801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098

NOTICE

NOTICE is hereby given that Edelweiss Trusteeship Company Limited, Trustee to Edelweiss Mutual Fund, has approved declaration of

dividend under the following Schemes of Edelweiss Mutual Fund, as per the details given below:

RECORD DATE FOR PAYMENT OF DIVIDEND

Name of the Scheme/Plan/Option	Amount of Dividend	Record Date	NAV per unit as on June 22, 2020	Face Value per unit	
Edelweiss Balanced Advantage Fund - Regular Plan - Monthly Dividend Option	₹ 0.20 per unit*		₹ 17.13	₹10.00	
Edelweiss Balanced Advantage Fund - Direct Plan - Monthly Dividend Option	₹ 0.20 per unit*		₹ 18.57		
Edelweiss Balanced Advantage Fund - Regular Plan - Quarterly Dividend Option	₹ 0.20 per unit*	Monday,	₹ 13		
Edelweiss Balanced Advantage Fund - Direct Plan - Quarterly Dividend Option	₹ 0.20 per unit*	June 29, 2020**	₹ 15.63		
delweiss Aggressive Hybrid Fund - Regular Plan - Dividend Option	₹ 0.19 per unit*		₹ 16.67		
			2	12	

Edelweiss Aggressive Hybrid Fund - Direct Plan - Dividend Option ₹ 17.7 per unit* Pursuant to payment of dividend, the NAV of the aforementioned Dividend Options of the Schemes will fall

₹ 0.19

to the extent of dividend payout and statutory levy, if any. *Distribution of the above dividend is subject to availability of distributable surplus as on the Record Date and as reduced by the amount of applicable statutory levy, if any. Considering the volatile nature of the markets, the Trustee reserves the right to restrict the quantum of dividend upto the per unit distributable surplus available under the Schemes on the Record Date in case of fall in the market.

**or the immediately following Business Day if that day is a Non-Business Day.

All Unit holders whose name appears in the Register of Unit holders of the aforementioned Dividend Options of the Schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the dividend so declared.

Investors are requested to take note of the above.

Sd/-Radhika Gupta Chief Executive Officer

CIN: U65991MH2007PLC173409 Registered Office: Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai - 400098 Corporate Office: 801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098 Tel No:- 022 4093 3400 / 4097 9821, Toll Free No. 1800 425 0090 (MTNL/BSNL), Non Toll Free No. 91 40 23001181, Fax: 022 4093 3401 / 4093 3402 / 4093 3403, Website: www.edelweissmf.com

For more information please contact:

Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund)

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Place: Mumbai

Date : June 23, 2020





For Edelweiss Asset Management Limited

(Investment Manager to Edelweiss Mutual Fund)

financialexp.epapr.in

WWW.LOKSATTA.COM

चीन संघर्षाची हाताळणी पूर्ण फोल

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची पुन्हा टीका

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली असल्याचे मान्य न केल्यामुळे मोदी सरकार चीनशी सीमेवर सुरू असलेला संघर्षाची हाताळणी पूर्णतः फोल ठरले, अशी परखंड टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुन्हा

काँग्रेसच्या कार्यकारणी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत, गलवान खोऱ्यातील चीन संघर्ष, करोनाची परिस्थिती आणि इंधनाची सातत्यपूर्ण दरवाढ या प्रमुख तीन मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. चीनशी असलेल्या सीमावादाचे पर्यावसान गंभीर संघर्षात झाले आहे, देशासमोर मोठे आर्थिक संकट उभे आहे, करोनाच्या साथरोगाची आपत्ती वाढताना दिसते. अशा अनेक समस्यांशी देश झगडत असून त्याला भाजपप्रणित केंद्र सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे, असा शाब्दिक हल्ला सोनिया गांधी यांनी केला.

कुठलीही समस्या असल्याचे नाकारणे हे केंद्र सरकारचे व्यवच्छेदक लक्षण ठरू लागले आहे. गलवान खोऱ्यात ५ मे रोजी चीनने घुसखोरी केली होती व त्याची माहिती केंद्र

योग्य सल्ला ऐकतो कोण?



करोना साथरोगाची हाताळणी हे केंद्र सरकारचे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे अपयश आहे. आता करोनाची साथ नियंत्रणात आणण्याची जबाबदारी राज्यावर सोपवून केंद्र सरकार मोकळे झाले आहे. पण, हे करताना राज्यांना मात्र वित्तीय साह्या करण्याचे केंद्राने टाळलेले आहे. वास्तविक, लोकांना वाऱ्यावर सोडून दिले असून

तुमची काळजी तुम्हीच करा, असाच संदेश केंद्राच्या कृतीतून एकप्रकारे बेण्यात आला आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. करोनाच्या बोन महिन्यांच्या काळात आर्थिक स्थिती अधिकाधिक बिघडत गेली आहे. योग्य सल्ला मोदी सरकारला ऐकायचा नसतो. त्यात आता केंद्राने इंधनाची दरवाढ केली आहे. जगभरात कच्च्या तेलांचे दर घसरत असताना सलग १७ दिवस पेट्रोल-डिझेलची भाववाढ झालेली आहे. देशासमोर आर्थिक मंदीचे संकट उमे राहिले आहे, असे मत बैठकीत सोनियांनी मांडले.

सरकरला होती. ही समस्या हाताबाहेर जाण्याआधी सोडवण्याऐवजी ती वाढत गेली. त्यातून १५-१६ जून रोजी धुमश्चक्री झाली, असे सोनिया

या प्रसंगानंतर केंद्राला व लष्कराला पहिला पाठिंबा काँग्रेसनेच दिला होता. चीन संघर्ष हाताळण्यात केंद्र सरकार पूर्ण अपयशी ठरले असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. परिपक्व मुत्सद्देगिरी आणि निर्णयक्षम नेतृत्व या दोहोंच्या आधारे आगामी कृती केली पाहिजे, असा सल्ला

जाहीर सुचना

तमाम जनतेस सूचित करण्यात येते की, नॉलेज सिटी एज्युकेशन प्रा. लि. व

ऑक्सफर्ड गोल्फ एंड रिसोर्टस प्रा. लि. यांच्या मौजे लवळे, ता. मुळशी, जि. पुणे

येथील गट नं.११६७ ते ११७९, ११८१, ११८३ ते ११८९, ११९१ ते ११९८,

१२०० ते १२०४, १२०६ ते १२३२, १२४१, १२४३, १२४५, १२४६, १२४७,

१२५३, १२५९, १२६१, १२६३ ते १२६६, १२६८ ते १२८४, १२८६ ते १२८९,

१२९२, १२९८ ते १३०३, १३१७, १६५६ ते १६६० व मौजे बावधन, ता.

मुळशी, जि. पुणे येथील स.नं. २३, ३४/१, ३४/२/१, ३४/४ब/१, १२९/१,

१३१, १३२, १३५, १३७/१, १३७/२, १३७/३, १५९, १६३, १६८, १९९,

२००/३ येथील 'ऑक्सफर्ड सिटी' या विशेष नगर वसाहत प्रकल्पास शासनाच्या

पर्यावरण आघात मुल्यांकन प्राधिकरण, महाराष्ट्र (महाराष्ट्र शासन) यांच्याकडून

दिनांक १३ मार्च २०२० रोजीचे पत्र क्र. SEIAA-EC-0000000622 नुसार

पर्यावरण विषयक सुधारित परवानगी मिळालेली आहे. ही परवानगी पर्यावरण

आघात मुल्यांकन अधिसूचना २००६ नुसार देण्यात आलेली आहे. सदर

परवानगीची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन

प्रहाडाहरू नोंदणीकृत कार्यालयः भगीरथ, ४०२ सेनापती बापट रोड, पुणे ४११ ०१६

दिहडीओ कॉन्फरन्सिंग (व्हिसी)/इतर दृकश्राव्य पद्धती (''ओएव्हीएम'')

द्वारे भरविण्यात येणाऱ्या ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

असे सुचित करण्यात येते की कंपनीच्या सभासंदांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा

(एजीएम) शुक्रवार, दि. २४ जुलै २०२० रोजी १६०० (भारतीय वेळ) वाजता व्हिडीओ

कॉन्फरन्सिंग (व्हिसी)/इतर दुकश्राव्य ("'ओएव्हीएम") माध्यमाद्वारे एजीएमच्या सूचनेत

सध्या जगभरात पसरलेली कोव्हिड-१९ ची परीस्थिती पाहता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने

(एमसीए) जारी केलेल्या दि. ८ एप्रिल, २०२० रोजीचे साधारण परिपत्रक क्र. १४/२०२० आणि दि. १३ एप्रिल, २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्र. १७/२०२० सह वाचण्यात

येणाऱ्या दि. ५ मे, २०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० अन्वये (एकत्रितपणे

एमसीए परिपत्रके) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") यांनी जारी केलेल्या दि. १२ मे, २०२० रोजीच्या परिपन्नक क्र. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79

सभासदांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिसी किंवा ओएव्हीएम च्या मार्फत एजीएम भरविण्याची

परवानगी दिलेली आहे, सदर एमसीए आणि सेबी परिपत्रकाच्या तसेच कंपनी अधिनियम, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५

सदर एजीएममध्ये सभासद केवळ व्हीसी/ओएव्हीएम द्वारेच सहभागी होऊ शकतात. एनएसडीएल ई-व्होटिंग सिस्टमध्या माध्यमातून सभासदाना व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. सभासद https://www.evoting.nsdl.com वर समभागधारक/सभासद लॉगीन अंतर्गत दुरस्थ ई-व्होटिंग पतपत्रांचा उपयोग करीत तेथे प्रवेश करू शकतात. समभागधारक/सभासद लॉगीन मध्ये व्हीसीची लिंक उपलब्ध असेल आणि तेथेच कंपनीचे ईव्हीईएन प्रदर्शित करण्यात येईल. एजीएमच्या सूचनेत व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या एजीएममध्ये कसे हजर व्हावे, मतदान कसे करावे याबाबतचा अधिक तपशील व सूचना आणि एजीएममधील कामकाजाची पद्धत इ. ची माहिती देण्यात येईल. कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी होणाऱ्या सभासदांची

अ. एमसीए आणि सेबी परिपत्रकांचे पालन करीत ज्या सभासदांनी आपले ईमेल आयडी कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपन्टस कडे नोंदविलेले आहेत त्यांना २०१९ – २० या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

ब. डिमाटिरीआलाईज्ड स्वरुपातील समभाग धारक सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपन्टस् च्या माध्यमातून आपल्या संबंधित

छापील स्वरुपातील समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीचे निबंधक आणि समभाग हस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडे pune@linkintime.co.in येथे आपला ई-मेल आणि

सदर एजीएम सूचना आणि २०१९-२० चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट

वेबसाईट https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असतील.

सभासदांना दूरस्थ ई-मतदान / एजीएम सुरु असताना ई-मतदानाच्या माध्यमातून एजीएममध्ये

नमूद केलेल्या कामकाजाच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपला मतदानाचा हक्क

बजावण्याची संधी आहे. आपला ई-मेल कंपनी / डिपॉझिटरीज् कडे नोंदणीकृत असल्यास आपल्या

नोंदणीकृत ई-मेल वर ई-मतदानाचे तपशील पाठवले जातील. आपण आपला ई-मेल कंपनी :

डिपॉझिटरीज् कडे नोंदणीकृत केलेला नसल्यास डिमटिरीआलाईज्ड स्वरूपातील, छापील

समभाग धारण करणाऱ्या आणि आपला ई-मेल आयडी न नोंदविलेल्या सभासदांसाठी मतदानाच्या

सभासदांनी लक्षात घ्यावे की कंपनीच्या संचालक मंडळाने २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या

लागू असलेल्या एमसीए आणि सेबी परिपत्रकांचे पालन करीत २०१९-२० चा वार्षिक अहवाल

पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड करिता

कंपनी सचिव

नोटीस दिनांक : २२/०६/२०२०

तसेच एजीएमची सूचना सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी वर पाठविण्यात येईल.

प्रक्रियेचा संपूर्ण तपशील एजीएम सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेला आहे.

www.persistent.com येथे, स्टॉक एक्स्चेंजच्या म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नेंशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड वेबसाईटस् वर अनुक्रमे, www.bseindia.com व www.nseindia.com येथे तसेच एनएसडीएलची

डिपॉझिटरीज् कडे आपले ई-मेल आणि मोबाईल क्रमांक नोंदवून घ्यावेत.

चे पालन करीत कंपनीच्या सभासदांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे घेण्यात येईल.

दुरध्वनी: +९१ (२०) ६७०३ ००००; फॅक्स: +९१ (२०) ६७०३ ०००८

इ मेल: investors@persistent.com; संकेतस्थळ: www.persistent.com

यांच्या संकेत स्थळावर http://ecmpcb.in उपलब्ध आहे.

पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड

सीआयएन:L72300PN1990PLC056696

नमुद करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी घेण्यात येईल.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी :

संख्या गणसंख्येसाठी ग्राह्य धरण्यात येईल.

पाठविण्यात येत आहे.

मोबाईल क्रमांक नोंदवून घ्यावेत.

ई-मतदान :

सूचना व वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविणे :

चीनच्या दिला. घुसखोरीबद्दल मे महिन्यापासूनच काँग्रेसने प्रश्न विचारला होता पण, केंद्राने ही बाब फेटाळली, देशाची दिशाभूल केली. आता तथ्यहिन प्रचार केला जात आहे. केंद्र सरकारमध्ये परस्परविरोधी मते व्यक्त केली जात आहेत. पंतप्रधान कार्यालय व परराष्ट्र मंत्रालय वेगवेगळी माहिती देत आहे. असा आरोप पक्षकार्यकारिणीने

पंतप्रधान चीनच्या पाटीशी - राहुल गांधी

चीनने भारताची जमीन हडप केली आहे आणि भारत ती परत मिळवण्यासाठी चीनशी चर्चा करत आहे. चीन म्हणते, ती जमीन भारताची नाहीच. या चीनच्या ढाव्याला पंतप्रधानांनी जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान चीनला का पाठिंबा देत आहेत? ते आपल्या लष्कराच्या पाठिशी का उमे राहिलेले नाहीत?, असे नवे द्वीट करून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोढींवर पुन्हा टीका केली. चीनने भारताचा भूभाग पाढाक्रांत न केल्याचे पंतप्रधानांनी सांगितल्याने मुत्सह्रे गिरीत भारत कुमकुवत झाला असून एकप्रकारे लष्कराचा विश्वासघात आहे. शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. चीनच्या बिनधोक घुसखोरीमाने केंद्र सरकारचे दिशाहीन परराष्ट्र धोरण कारणीभूत आहे, असेही ते म्हणाले.

महावितरण

निविदा सूचना

कार्यकारी अभियंता, रास्ता पेठ विभाग, पुणे — ११ यांच्या अंतर्गत येणा—या खालील कार्यालयासाठी दैनंदिन कामाकरिता जुलै -२०२० ते मार्च-२०२१ या कालावधीसाठी भाडेतत्वावर वाहने घेण्याकरिता निविदा मागविण्यात येत आहे

निविदा क्र.	वाहनाचा प्रकार	निविदा रक्कम / इसारा रक्कम रु.	
०१	कार व तत्सम (१० तास)— रास्ता पेठ विभाग	२३५८००/२३५८	
०२ ते ०४	पिकअप व्हॅन / तत्सम (१० तास) — रास्ता पेठ ,कसबापेठ , सेंटमेरी उपविभाग	234600/2346	
०६,०८,०९	ल्यॅडर व्हेकल/तत्सम (१६ तास)— रास्ता पेठ उपविभाग (रविवार पेठ शाखा कार्यालय व गुरूनानक शाखा कार्यालय), कसवापेठ उपविभाग (मंगळवार पेठ व सोमवार पेठ शाखा कार्यालय), सेंटमेरी उपविभाग, सेंटमेरी उपविभाग (एनआयबीएम शाखा कार्यालय)	१९६२००/१९६२	
०५,०७,१०, ११	ल्यॅडर व्हेकल/ तत्सम (२४ तास)— रास्ता पेठ उपविभाग (नाना पेठ शाखा कार्यालय व कॅम्प शाखा कार्यालय), कसवापेठ उपविभाग (कसवापेठ शाखा कार्यालय), सेंटमेरी उपविभाग (कोंढवा शाखा कार्यालय, वानवडी शाखा कार्यालय व लुल्लानगर शाखा कार्यालय)	₹ <i>8</i> %\$00/ <i>₹8</i> %\$	

सुचना — गाडीची नोंदणी ०१.०१.२०१५ नंतरची असणे आवश्यक आहे. निविदा क. ०१ ते ११ साठी निविदा फी प्रत्येकी (ह.) ५९०/- आहे.

(१) निविदा विकीचा कालावधी — दि.२४.०६.२०२० ते दि.२७.०६.२०२० — कोरी निविदा प्रपत्रे सकाळी ११ ते दुपारी २.०० या बेळेत कार्यकारी अभियंता रास्ता पेठ विभाग ब्लॉक नं.१०३ रास्ता पेठ विभाग प्रशासकीय इमारत पूणे-११ या कार्यालयात रोख रु. ५९०/- भरून घ्यावीत.

(२) निविदा सादर करण्याचा अखेरचा दि.२९.०६.२०२० (दुपारी २.०० वाजेपर्यंत). निविदा सोबत आर.सी.टी.सी. बुक, इन्शुरन्स सर्टिफिकेट, प्रदुषण प्रमाणपत्र, रोड परिमट, टुरीस्ट परमीट इ. कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात

(३) निविदा उघडण्याचा दि.३०.०६.२०२० दुपारी ०४.०० वाजता उपस्थित निविदाकारांच्या किंवा त्यांच्या प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील वरीलपैकी कोणतीही किंवा सर्व निविदा नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा हक्क निम्नस्वाक्षरीकारांनी राखून ठेवला आहे.

(पीआरओ क्रमांक-पीझेड ४६/२०)

कार्यकारी अभियंता, रास्तापेठ विभाग, पुणे.

"FORM NO. URC-2"

केला

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act

[Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

 Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar, Pune at Registrar of Companies, PCNTDA Green Building, Block A, 1st & 2nd Floor, Near Akurdi Railway Station, Akurdi, Pune -411044 that Abeey's Realtors LLP ("LLP") may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

The Principal objects of the company are as follows:-

- (i) the provision of development management services; (ii) holding the securities of the Koregaon Park High Street
- Properties Private Limited; and (iii) such other business as is and as may be agreed to

between the Partners hereto.

- A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at "ABIL House", 2, Range Hills Corner, Ganeshkhind Road, Pune 411 007.
- Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Place: Pune Name(s) of Applicant: Date: 23/06/2020 Abeey's Realtors LLP

जाहीर नोटीस

बँक ऑफ बडोदाच्या कर्जापोटी भिमा एज्युकेशन सोसायटीची मालमत्ता विक्री ही कर्ज वसुली प्राधिकरण (डी.आर.टी.) यांच्या निकालावर आधीन राहन करण्यात येईल !

बँक ऑफ बडोदा, शाखा कोल्हापूर यांनी ०१ जून २०२० रोजी विक्री नोटीस प्रसिद्ध केली होती त्यानुसार रायगड धाबा शेजारील भिमा एज्युकेशन सोसायटीच्या नावे असलेली (सध्या महाविद्यालयाची जमीन आणि बिल्डिंग यांचा समावेश) जमीन विक्री, २५ जून रोजी ई ऑक्शनद्वारे केली जाणार होती. जमीन रि.स.नं. २०९/अ हे ८.१५ आर पैकी हे ४.३९ आर विकासवाडी येथे संस्थेच्या नावे आहे. या व्यतिरिक्त रि.स.नं. २१०/अ १, २१०/अ २, २१०/अ ३ या विकासवाडी तालुका – कागल जिल्हा – कोल्हापूर येथील एकूण क्षेत्र श्री. धनंजय महाडिक, श्रीमती मंगला भीमराव महाडिक व श्रीमती शंकृतला भीमराव महाडिक यांच्या मालकीची असलेल्या जिमनीची देखील विक्री दिनांक २५ जून २०२० रोजी दुपारी २:०० ते ४:०० च्या दरम्यान अधिकृत पोर्टल https://bob.auctiontiger.net वर ई लिलावाद्वारे केली जाणार होती. या विक्री नोटीसची जाहिरात दिनांक ०१ जून २०२० रोजी लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस मध्ये प्रसिध्द झाली होती. या मालमत्तेचे शीर्षकधारक आणि मालक मेसर्स भीमा एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त/हमीदार श्री. धनंजय भीमराव महाडिक, श्रीमती मंगला भीमराव महाडिक आणि श्रीमती शकुंतला भीमराव महाडिक यांनी दिनांक १९ जून २०२० रोजी रिट याचिका दाखल करून माननीय मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनमुळे पुढील आदेश २८ जून २०२० पर्यंत हैद्राबादच्या सन्माननीय डेबिट रिकव्हरी ट्रियूनल, हैदराबाद द्वारा २०१९ च्या क्रमांक ७३ एम. ए. च्या निकालाच्या अधीन असल्याने वेळेत ठरलेली विक्री ही कर्ज वसुली प्राधिकरण (डी.आर.टी.) यांच्या निकालावर आधीन राहन च करण्यात येईल असा निकाल देण्यात आला. ज्येष्ठ वकील श्री. अनिल. व्ही.अंतूरकर आणि अंड. मे. भीमा एज्युकेशन सोसायटी व ते विश्वस्त / हमीदार यांच्या वतीने वृषाली मैंदाड यांनी युक्तिवाद केला होता.

वृषाली मैंदाड B.S.L.LLM. **Advocate High Court**

तळ मज़ला, वाडीया बिल्डींग, येजदाणी बेकरी जवळ, कवासजी पटेल मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१. मो. 9920590747, E-Mail: vrushali.maindad@gmail.com

जाहीर सुचना

तमाम जनतेस सूचित करण्यात येते की, ऑक्सफर्ड सूट्स तर्फे भागीदार श्री. अनिरुद्ध उत्तम सेवलेकर यांच्या मौजे पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे येथील गट नं. २५९, २६९ व २७० यावरील वाणिज्य इमारतीच्या बांधकाम प्रकल्पास शासनाच्या पर्यावरण आघात मुल्यांकन प्राधिकरण, महाराष्ट्र (महाराष्ट्र शासन) यांच्याकडून दिनांक ३१ मार्च २०२० रोजीचे पत्र क्र. SIA/MAH/MIS/139379/2020 नुसार पर्यावरण विषयक परवानगी मिळालेली आहे. ही परवानगी पर्यावरण आघात मुल्यांकन अधिसूचना २००६ नुसार देण्यात आलेली आहे. सदर परवानगीची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संकेत स्थळावर http://parivesh.nic.in उपलब्ध आहे.

महावितरण

ई निविदा सूचना मुदतवाढ सूचना - १

महावितरण तर्फे कार्यकारी अभियंता (स्था), विभाग पुणे अंतर्गत अनुभवी कंत्राटदारांकडून महावितरणच्या वसाहती व विश्रामगृह येथील साफसफाई व पाणी सोडणे इत्यादी कामे करणेसाठी महावितरणमधील नोंदणीकृत कंत्राटदाराकडून निविदा क्र. टी-०३/२०२०-२१ साठी ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहेत. सदर निविदा सूचना व निविदा प्रपत्र महावितरणच्या संकेतस्थळावर (https://etender.mahadiscom.in/ eatApp) दि. २९.०६.२०२० पर्यंत उपलब्ध आहेत. तसेच निविदा दि. २९.०६.२०२० रोजी ११.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. सदर निविदा दि. २९.०६.२०२० रोजी ०२.०० वाजता शक्य असल्यास उघडण्यात येतील. निविदासंदर्भात अधिक माहितीसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्था) विभाग पुणे भ्रमणध्वनी क्र.९९६०४१४८४९ वर संपर्क साधावा. निम्नस्वाक्षरीकार यांनी कुठलेही कारण न देता सर्व निविदा स्वीकारणे अथवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे.

PRO No. :- Pune / 03 / 2020

कार्यकारी अभियंता (स्था), स्थापत्य विभाग, पुणे



लोहेगांव शाखा : स. नं. २७९, साठे वस्ती, धानोरी रोड, गीता लॉन्सजवळ, लोहेगांव, पुणे-४११०४७.

प्रत्यक्ष ताबा नोटीस (जंगम आणि स्थावर मालमत्तेकरीता)

ज्याअर्थी खाली सही करणार **बँक ऑफ बडोदाचे** अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकन्ड) ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ च्या सेक्शन १३(१२) व रुल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. योगेश राज माचरे, राज माचरे यांचा मुलगा, रा. स. नं. ८/१, भट नगर, एअरपोर्ट रोड, बाबा रामदेवपीर मंदिराच्या पुढे, येरवडा, पुणे–४११००६. आणि जामीनदार श्री विशाल हरी मालके, रा. स. नं. ८/१, भटनगर, येरवडा, पुणे-४९९००६ यांना दि. ०२/०२/२०९९ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमुद्र केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रू. २९,४८,9८९/-(रुपये एकोणतीस लाख अड्डेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी फक्त) + त्यावरील दि. ०२/०२/२०१९ पासूनचे व्याज+इतर आकार) अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सब-सेक्शन (४) सेक्शन १३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ च्या रुल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. १९/०६/२०२० रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

विशेषतः वर नमूद केलेले कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो बॅंक ऑफ बडोदा यांना येणे असलेली रुक्कम रु. २९,४८,१८१/ – (रुपये एकोणतीस लाख अट्टेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी फक्त) + त्यावरील दि. ०२/०२/२०१९ पासूनचे व्याज+ इतर आकार)अशा सर्व रक्कमेच्या अधीन राहील

निर्धारीत उपलब्ध वेळेमध्ये तारण आस्ति सोडविण्यासाठी कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सब–सेक्शन (८) सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

मालमत्तेचा तपशील

पुढील मालमत्तेचा सर्वसामाईक भाग– फ्लॅट नं. २०१, २रा मजला, रामदेव पॅराडाईज्. स.नं ५६, हिस्सा नं. १ए+६बी/४४ (भाग), लेन नं. ४, आपले घर सोसायटी, मु. पो. खराडी ऑफ पुणे-अहमदनगर रोड, ता. हवेली, जि. पुणे-४११०१४. क्षेत्रफळ ७९.०५ चौ. मी. श्री. योगेश राज माचरे यांच्या नावायर असलेला **चतुःसीमा-पूर्वेस** : पॅसेज, जिना, **उत्तरेस** : फ्लॅट नं. २०२, **पश्चिमेस** : मोकळी जागा, **दक्षिणेस** : मोकळी जागा

दिनांक : १९/०६/२०२० ठिकाण : पुणे

अधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा, आरओएसएआरबी शाखा



तिरुपती अर्बन को-ऑप. बँक लि. मुख्य कार्यालय : १७२, श्रद्धानंदपेठ, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर - ४४० ०१०. फोन:०७१२-२२३१७७२, २२२१६८६

शाखा - माधुरी को. ऑप हाउसिंग सोसायटी, सेक्टर ६, एरोली, नवी मुंबई. मो. नं. : ९१५८८८४८९, ९१५८००४१४७, ९१५८८८४८५३

अचल मालमत्तेचे विक्रीकरीता पुन: लिलाव विक्री सूचना (इल ८(५),९ व इल ८(६) चे प्रोव्हीजो अंतर्गत)

निवीदा / बोली मागविण्याकरीता सरफेसी कायदा २००२ अंतर्गत नोटीस (दूसरी वेळ)

सिक्युरायटेजेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांशियल ॲसेटस् व एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरीटी इंटरेस्ट कायदा २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे रूल ८ (५) (६) वे रूल ९ च्या अंतर्गत अचल मालमत्तेच्या विक्रीकरीता विक्रीसुचना, निरुपती अर्बन को-ऑप. बैंक लि. (सिक्युअर्ड क्रेडीटर) कडे गहाण असलेल्या खालील मालमत्तेचे विक्रीव्दारे कर्जाचे वसुलीसाठी खालीलप्रमाणे आम जनतेकडुन निवीदा मागवीण्यात येत आहे. करिता कर्जदार, गहाणदार व जामीनदार तसेच आम जनतेकरीता विक्रीसुचना देण्यात येत आहे त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.

स्वाते क्र. कर्जदार/गह	कर्जदार/गहाणदार/जमानतदार यांची नावे व	विक्री / लिलावाकरीता असलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन	राखीव मुल्य रु.	रु. नोटीस दिनांक	एकुण येणेवाकी रुक्कम	करण्याची तारीख,	जाहीर लिलाव दिनांक, दिवस,
	पत्ता		अनामत रक्कम रु.				
व १७६/१७ शाखा	श्री. मोहम्मद अब्दुलहूसैन कोरबंडवाला जोहरा विला, खान अब्दुल गफ्फार खान रोड, वरळी सी फेस, मुंबई-२५ व किंवा लोखंडवाला इंन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमीटेड व्दारा ७०, गांधी नगर, डी एस रोड, वरळी, मुंबई -४०००१८ २) श्री. अलीअसगर मोहम्मद लोखंडवाला जोहरा विला, खान अब्दुल गफ्फार खान रोड, वरळी सी फेस, मुंबई-२५ व किंवा लोखंडवाला इंन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमीटेड व्दारा ७०, गांधी नगर, डी एस रोड, वरळी, मुंबई -४०००१८ ३) श्रीमती जोहरा मोहम्मद लोखंडवाला जोहरा विला, खान अब्दुल गफ्फार खान रोड, वरळी, मुंबई -४०००१८ ३) श्रीमती जोहरा मोहम्मद लोखंडवाला जोहरा विला, खान अब्दुल गफ्फार खान रोड, वरळी सी फेस, मुंबई-४०००२५ ४) श्री. मोइज मोहम्मद लोखंडवाला तेज जोहरा, १४-सी, टर्टुलियन रोड, बान्द्रा (वेस्ट), मुंवई-४०००५० व किंवा लोखंडवाला इंन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमीटेड व्दारा ७०, गांधी नगर, डी एस रोड, वरळी, मुंबई -४०००१८	पुण जिल्हा पारषद, पुण, गट न. १५६ खात न. २६ च हद्दाताल एकुण ६९९७.८४५ स्क. मा. जिमनीचा भाग याचा जमा रु ३.११ यातील श्रीमती जोहरा मोहम्मद लोखंडवाला यांचे मालकीचा ३८४४.५१ स्के. मी. भाग, श्री मोइज मोहम्मद लोखंडवाला यांच्या मालकीचा १०५४.३७ स्के. मी. जिमनीचा भाग, श्री अलीअसगर मोहम्मद लोखंडवाला यांच्या मालकीचा ९२७.९४ स्के. मी. जिमनीचा भाग व उर्वरित १९७१.०२५ स्के. मी. जिमनीचा श्री मोहम्मद अ. लोखंडवाला यांच्या मालकीचा भाग, तसेच नमुद जिमनीवरील ८१०.६९ स्के. मी. चे सद्यस्थितीतील बंगल्याचे बांधकामासहीत तसेच नमुद जागेतील सध्याचे व भविष्यातील बांधकामासहीत, याच्या	सस्तीव मुल्य ह. ४,३५,५२,०००/- अनामत स्क्कम ह. ४३,५५,२००/-	ताबा दिनांक 39/6 मुदती क्र. 9३(२) ची मागणी नोटीस तारीख २०/०५/२०१९ मा. जिल्हादंडाधीकारी पुणे यांनी दिनांक २५/०२/२०२० रोजी सदर मालमत्तेबाबतीत प्रत्यक्ष ताब्याचे आदेश पारित केले आहेत क. २,९४ ८० व	दि. ३१/०५/२०२० अखेर मुदती कर्ज खाते क्र. १६ मध्ये रू	दिनांक १५/०७/२०२० वेळ सकाळी ११.३० वाजेपर्यंत तिरुपती अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक ली., माधुरी को. ऑप हाउसिंग सोसायटी, सेक्टर ६, ऐरोली, नवी मुंबई.	दिनांक वेळ व स्थळ १५/०७/२०२० वेळ दुपारी ३.०० वाजता
		पश्शिष्ट क्र. २ गाव वरसोली, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांचे हद्दीतील सब रजिस्ट्रेशन डिस्ट्रीक्ट वडगाव, मावळ व रजिस्ट्रेशन डिस्ट्रीक्ट मावळ चे ग्राम पंचायत वडगाव मावळ चे स्थानिक हद्दीतील पुणे जिल्हा परीषद पुणे, यातील गट नं. १५५, खाते नं. १२१ मधील एकुण ७४६० स्के. मी. जिमनीचा भाग याचा जमा रु ४.३१ यातील श्रीमती जोहरा मोहम्मद लोखंडवाला यांच्या मालकीचा २२५.५८ स्के. मी. जिमनीचा भाग, श्री मोइज मोहम्मद लोखंडवाला यांच्या मालकीचा २९९२.६३ स्के. मी. जिमनीचा भाग, तसेच श्री अलीअसगर मोहम्मद लोखंडवाला यांच्या मालकीचा ३११८.९१ स्के. मी. जिमनीचा भाग तसेच उर्वरित १९२२.८८ स्के. मी.जिमनीचा श्री मोहम्मद अ. लोखंडवाला यांच्या मालकीचा भाग, तसेच नमुद जिमनीवरील सध्याचे व भविष्यातील बांधकामासहीत, याच्या चर्तुं:सिमेचे वर्णन. पुर्वेस: गट नं. २९२, पश्चिमेस: गट नं.	अनामत रक्कम रु. ४२,९६,९६०/-		पासुनचे व्याज व ईतर खर्च व दि. ३१/०५/२०२० अखेर		तिरुपती अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक ली., माधुरी को. ऑप हाउसिंग सोसायटी, सेक्टर ६, ऐरोली, नवी मुंबई.
f			सस्वीव मुल्य ह. १,७१,६४,८००/- अनामत स्वकम ह. १७,१६,४८०/-		८० व त्यावरील दि. ०१/०६/२०२० पासुनचे व्याज व ईतर खर्च		

विक्रीच्या अटी आणि शर्ती – (१) वरीलप्रमाणे नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेची ,'' जशी आहे तशी, जिथे आहे तिथे व ज्या स्थितीत आहे तशी '' खरेदी करण्यासाठी इच्छुक खरेदीदारांनी आपली बिनशर्त निवीदा / बोली बयाना रक्कमेचे पे ऑर्डर / डी डी / आरटीजीएस / एनईएफटी सह सिलबंद पाकीटात घालुन पाकीटावर (कर्जधारकांचे नाव) यांच्या मिळकतीचे खरेदीसाठी निवीदा असे स्पष्ट नमुद करून के.वाय.सी. कागदपत्रासह अधीक्त अधीकाऱ्यांकडे सादर करावी. (निवीदा फॉर्म किंमत रू १०० / – मिळण्याचे ठिकाण तिरूपती अर्बन को. ऑपरेटिव्ह बॅक ली., माधुरी को. ऑप हाउसिंग सोसायटी, सेक्टर ६, एरोली, नवी मुंबई.) उपरोक्त सर्व मालमत्ता एकत्रीत किंवा स्वतंत्रपणे एकेक विकत घेता येईल. सर्वात जास्त रकमेचे बोली / निवीदा देणाऱ्या व्यक्तीचे पक्षात विक्री प्रदान करण्यत येईल व सदर विक्री सिक्यअर्ड क्रेडीटर्स यांचे संमतीचे अधीन राहील. निवीदा उघडतांना कर्जदार / जमानतदार / गहाणदार उपस्थीत राह् शकतात. (२) निवीदा सादर करण्यापुर्वी सदर मिळकतीचे मालकी हक्क, टायटल, विवाद व सरकारी देणी इ. सर्व संदर्भात शहानिशा करून घेण्याची जबाबदारी निवीदाधारकाचीं राहिल व त्यानंतर याबाबत कुठल्याही प्रकारच्या तक्रारीची नोंद घेतली जाणार नाही. (३) अयशस्वी निवीदाधारकांची बयाना रक्कम परत करण्यात येईल. तसेच रिझर्व्ह किंमतीपेक्षा कमी किंमतीला आलेल्या निवीदा / ऑफर्स विचारात घेतले जाणार नाही. (४) मोहरबंद निविदा उघडण्यात आल्यानंतर विक्री दरम्यान निवीदाधारकास आपली निवीदा / बोली रक्कम वाढवण्याची संधी देण्यत येईल. (५) विक्री कार्यवाहीतील स्थावर मिळकतीबाबत आवश्यक ते टॅक्स, स्टॅंप ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस व इतर सर्व अनुषंगिक खर्च नियमानुसार वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार खरेदीदारास करावा लागेल तसेच सर्व कायदेशीर देयके व इतर देयके, कर, जीएटी, कर आकारणी, फी, दावे, चाजेंस, प्राप्तीकर अधिनीयमाच्या अंतर्गत भरावयाचे कर तसेच विक्री दाखला स्वतःचे नावे रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्ज व इतर ज्ञात अज्ञात सर्व खर्च ई. भरणा करण्याची जबाबदारी सर्वस्वीपणे खरेदीदार यांची राहील. (६)यशस्वी निवीदा धारकास संबंधीत मालमत्तेस्तव अंतिम निवीदा रक्कमेच्या २५% इतकी रक्कम लिलाव अंतीम झाल्यानंतर (अनेंस्ट मनी डिपोंझिट ची रक्कम धरून) त्वरीत (म्हणजेच त्याच दिवशी किंवा त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवसा अखेरपर्यंत) बँकेकडे डीमांड डाफ्ट/पे ऑर्डर /आरटीजीएस / एनईएफटी व्दारे जमा करावी लागेल व उर्वरित खरेदी रक्कम ही यशस्वी खरेदीदारास विक्री प्रदान केल्यापासुन १५ दिवसांचे आत (किंवा बँक व खरेदीदार यांचे मध्ये लेखी ठरल्यास/ठरल्याप्रमाणे) बँकेस द्यावी लागेल. याप्रमाणे ठरविलेल्या कालावधीत रक्कम अदा न केल्यास डिपॉझीटची रक्कम जप्त करण्यात येईल. अशा संबंधीत मालमत्तेची परत विक्री करण्यात येऊन थकीत झालेल्या निवीदा धारकाचा कोणताही हक्क अशा मालमत्तेबाबतीत राहणार नाही व अशी संबंधीत मालमत्ता पुढे विकल्यानंतर संबंधीत मालमत्तेच्या कोणत्याही पूर्ण अथवा अंशतः विक्री रक्कमेवर कोणताही हक्क राहणार नाही. (७) विक्री प्रमाणपत्र फक्त निवीदाधारक / खरेदीदाराचे नांवे जारी करण्यात येईल. (८) सदर लिलावाच्या बोली / निवीदा स्विकारणे, न स्विकारणे, लिलाव प्रदान करणे, लिलाव पुढे ढकलणे, रद्द करणे, लीलावाच्या अटी व शर्ती मध्ये बदल करणे व ईतर सर्व हक्क अधिकृत अधिकारी यांचे राहील. (९) सदर विक्री नोटीस ही बँकेच्या अधिकृत वेबसाईट www.tirupatibank.com वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. (१०) अधीक माहीतीकरीता संपर्क क्रमांक : ९१५८८८४८५, ९१५८००४१४७ , ९१५८८८४८५३.


सिक्युरीटायजेशन कायद्याअंतर्गत कायदेशीर विक्री सूचना

कर्जदार / गहाणदार व जामीनदार यांना नोटीस देण्यात येत आहे की त्यांनी मालमत्तेचा लिलाव होण्यापूर्वी थकीत कर्ज रक्कम बँकेत अदा करावी अन्यथा उपरोक्त गहाण मालमत्तेचा लिलाव वरील नमुद तारखेला व वेळेस बँकेच्या अटी / शर्तीनुसार करण्यात येईल व त्यानंतरही काही कर्ज बाकी शिल्लक राहील्यास सदर बाकी त्यांचेकडून खर्च व व्याजासह वसूल करण्यात येईल. संबंधीत कर्जदार , जामीनदार व गहाणदार 🏻 यांनी ही नोटीस सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८, ९ अंतर्गत आवश्यक वैधानीक / कायदेशीर विक्रीची सुचना समजावी.

जाहिर प्रकाशन दिनांक : २४/०६/२०२०







अंतिम लाभांशाची शिफारस केलेली नाही.

दिनांक : २३ जून २०२०

ठिकाण : पुणे

राजेंद्र प्र. राऊत

अधिकृत अधिकारी